





ENKEI WHEELS (INDIA) LIMITED
(CIN - L34300PN2009PLC133702)
Factory & Registered Office: Gat No. 1425 Village Shikrapur, Tal. Shirur, Pune Maharashtra, India 412 208. Tel.: +91-2137-618700, Fax: +91-2137-618720 E-Mail: info@enkei.in, Website: www.enkei.in

Date: 09-08-2024

To

Corporate Filling Department, **BSE Limited.**, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai- 400001.

Subject: Newspaper publication of unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended on 30th June 2024.

Scrip Code: 533477

Dear Sir/Madam,

Pursuant to the Regulation 47 (3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the copies of the unaudited Financial Results for the quarter and Half year ended on 30th June, 2024 published in newspapers "Business Standard" and in "Loksatta" on 9th, August, 2024.

Kindly take the same on your record and note the compliance.

FOR ENKEI WHEELS (INDIA) LIMITED

SOURAV CHOWDHURY COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER

Enclosed: As above

PUBLIC NOTICE

Notified for the information of general members of Public that a Flat Property which is more particularly described in the **Schedule** herein under, is owned and occupied jointly by 1) RASHNA KHUSHROW FRASER & 2) MRS. DELZEEN PUNDHIR who have agreed to transfer by way of absolute sale of the said Flat Property to my client and thus have received earnest consideration amount from my client by assuring that the said Flat Property is free from all encumbrances and are absolutely marketable and thus in spite of this assurance, if any person, organization, financial institution has any right title or interest, claim in the said Flat Property of any kind whatsoever, etc is called upon to raise the same in writing and to see the undersigned together with documentary evidence thereof within 15 (fifteen) days from the publication of this notice failing which my client will further proceed and shall complete the said Sale transaction with the presumption that the Flat Property is free from all encumbrances and claim, if any, has been waived deliberately and my client will not be responsible thereafter for any such claim.

SCHEDULE

All that piece and parcel a residential Flat bearing No. 12, an admeasuring area 946 Sq. Ft. (Built-up) i.e. 88 Sq. Mtrs, situated at 3rd (Third) Floor, with One Covered Car Parking in the Society known as "JAYSOM CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED" along with undivided share in the entire Land/Plot, lying and situated at Revenue Village- BIBWEWADI LULLNAGAR, Pune City, Taluka-Haveli, District-Pune and within the limits of Pune Municipa Corporation, Pune and hence, Public Notice is published.

Sign. & Stamp Dated: 06/08/2024 Place: Pune

THOFC BANK

कर्जदार/कायदेशीर वारस/

श्री. भारती आनंद रमेश (कर्जदार) हयात

नसल्यामळे श्रीमती भारती माया आनंद

कायदेशीर प्रतिनिधी यांचे नाव

(सहकर्जदार व पत्नी) तसेच श्री. भारती आनंद

रमेश (कर्जदार) हयात नसल्यामुळे इतर ज्ञात

व अज्ञात कायदेशीर वारसदार कायदेशीर

प्रतिनिधी आणि नियुक्त उत्तराधिकारी

श्री. मूळीक जगदीश शहाजी आणि

श्रीमती मुळीक जयमाला जगदीश

श्री. अनपट अभिजीत तानाजी आणि

श्रीमती अनपट कल्पना तानाजी

श्री. रणदिवे बाळू गोवर्धन आणि

श्रीमती रणदिवे अलका बाळासो

श्री. भिंगारे संजय अण्णा आणि

श्रीमती भिंगारे कविता संजय

श्री. घुगे विजय बळीराम आणि

श्री. साळुंखे किरण दत्तात्रय आणि

श्री. ठाणेदार निखिल श्रीनिवास आणि

श्रीमती साळुंखे रुपाली किरण

श्रीमती ठाणेदार नेहा निखिल

श्री. अत्तार मुशीर शमशुद्दीन आणि

श्रीमती अत्तार रेश्मा मुशीर

श्री. महत तारेक मुस्तफ आणि

श्रीमती काकडे ज्योती साजन

श्री. बाबर संदिप सरेश आणि

श्रीमती बाबर मनीषा संदिप

श्रीमती कांबळे मलप्रभा परशराम

श्री. विश्वकर्मा अमरबहादुर शितलदिन

श्री. औसेकर मोहन सिद्राम आणि

श्री. पाटील प्रकाश रघुनाथ आणि

श्री. पाटील विनायक अशोक, श्रीमती पाटील

स्वाती विनायक आणि बीई विनायक अशोक

श्री. वाघमोडे अभिजित हणमंत आणि

श्रीमती वाघमोडे रेणुका अभिजित

श्री. सोनमळे अनिल सुरेश आणि

श्रीमती सोनमळे रुपाली अनिल

श्री. कुंभार प्रसाद तुकाराम आणि श्रीमती कुंभार लक्ष्मी तुकाराम

सौ.पाटील उज्वला प्रकाश

श्रीमती औसेकर शुभांगी मोहन

श्री. सातपुते सचिन संजय, श्रीमती सातपुते

कोमल सचिन आणि मे. बीई सचिन संजय

99

93

90

98

सातपुते

श्रीमती खाडे शितल गोपाळ

ताबा सूचना

अनु. क्र.

FOR, V.D. SHINGAVI & ASSOCIATES ADV.VISHAL DILIP SHINGAVI Reg.Office No.305, 3rd Floor, Decision Towers,

Next to City Pride Multiplex, Pune-Satara road, Pune- 411037 Mobile No:- 9850059424 Email Id- vdslawfirm@gmail.com

एकूण थकबाकी

रक्कम रूपये

देय रू. १०,५३,९८२/-

३१ जानेवारी, २०२३

ਧੂਧੰਨ'

देय रू. ६३,१२,२३५/-३१ जानेवारी, २०२४

पर्यंत

देय रू. १४,६४,१४४/-

२९ फेब्रुवारी, २०२४

ਧੂਧੰਨ'

देय रू. ८,४३,६०४/-

पर्यंत*

देय रू. ११,५६,७२१/-

३० नोव्हेंबर, २०२३

पर्यंत'

देय रू. १५,९०,३०९/-

३० एप्रिल, २०२३ पर्यंत'

देय रू. १८,८८,३३२/-

३१ मार्च, २०२३ पर्यंत

देय रू. ६५,७४,९१७/-२८ फेब्रुवारी, २०२३

पर्यंत

देय रू. १७,७१,५६८/-

३१ डिसेंबर, २०२३

पर्यंत*

देय रू. १८,२४,७६२/

३० नोव्हेंबर, २०२३

देय रू. १९,०२,३२०/-३१ डिसेंबर, २०२३

पर्यंत'

३० सप्टेंबर, २०२२

पर्यंत'

देय रू. ९,८०,११३/-

३१ मे. २०२१ पर्यंत

देय रू. १४,१२,३७२/-

३१ ऑगस्ट, २०२३

पर्यंत*

देय रू. १०,९३,१०९/-

३१ डिसेंबर, २०२३

पर्यंत*

देय रू. १७,५५,२७८/-

३१ ऑगस्ट, २०२१

ਪਹੰਜ*

देय रू. १०,९५,३२८/-

३० नोव्हेंबर, २०२३

पर्यंत'

देय रू. १७,९४,१६५/-

३१ ऑगस्ट. २०२२

ਪਧੰਂਜ'

देय रू. ६,४३,८२१/-

३१ जानेवारी, २०२४

पर्यंत*

देय रू. २२,८५,६३७/-३१ डिसेंबर, २०२३

पर्यंत'

एचडीएफसी बँक लिमिटेड

सीआयएन : एल६५९२०एमएच१९९४पीएलसी०८०६१८ । वेबसाईट : www.hdfcbank.com

ज्याअर्थी एचडीएफसी बँक लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटायजेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२

च्या कलम १३(१२) अंतर्गत व सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ पैकी नियम क्र. ३ नुसार त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून संबंधित कर्जदार / कायदेशीर वारस ,

कायदेशीर प्रतिनिधी यांना मागणी करणारी नोटीस उपरोक्त कायद्याच्या कलम १३(२) नुसार पाठविली होती. संबंधित मागणी करणाऱ्या नोटीसीपासून ६० दिवसांच्या आत थिकत रकमेचा भरणा

करण्याच्या दिनांकापर्यंत अनुषंगित परिव्यय, खर्च, शुल्क, आकार, इ. सह दिलेल्या नोटीसीमध्ये नमूद केलेल्या दराप्रमाणे व्याजासह आपल्या नावासमोरील प्रस्तुत रकमेची परतफेड करण्यासाठी.

मागणी सचनेची

तारीख

४ मार्च, २०२३

२१ फेब्रुवारी,

२०२४

०२ एप्रिल

2028

१५ जानेवारी

२०२४

३० डिसेंबर.

2023

२६ मे, २०२३

२४ एप्रिल.

१७ एप्रिल

2023

१५ जानेवारी,

5058

१५ जानेवारी.

२०२४

३१ जानेवारी

२०२४

२०२२

२० जुलै

३० सप्टेंबर,

2023

०६ फेब्रुवारी,

२०२४

२४ सप्टेंबर

१५ जानेवारी

२०२४

११ ऑक्टोबर,

5055

१९ मार्च,

३१ जानेवारी.

२०२४

ज्याअर्थी, खाली सही करणार **एचडीएफसी बँक लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकारी (पूर्वीची एचडीएफसी लिमिटेड जी आता दि. १७ मार्च, २०२३ रोजीच्या आदेशा अन्वये सन्माननीय एनसीएलटी-मुंबई द्वारे मंजूर करण्यात आलेल्या एकत्रिकरणाच्या योजनेच्या माध्यमातून एचडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित) **(एचडीएफसी)**

ताबा घेतल्याची

तारीख

२ ऑगस्ट, २०२४

(प्रतिकात्मक

ताबा)*

२ ऑगस्ट, २०२४

(प्रतिकात्मक

ताबा)*

२ ऑगस्ट, २०२४

(प्रतिकात्मक

ताबा)*

२ ऑगस्ट, २०२४

(प्रतिकात्मक

ताबा)*'

२ ऑगस्ट, २०२४

(प्रतिकात्मक

ताबा)*

३ ऑगस्ट, २०२४

(कलम १४ नुसार

प्रत्यक्ष ताबा)**

३ ऑगस्ट, २०२४

(कलम १४ नुसार

प्रत्यक्ष ताबा)**

३ ऑगस्ट, २०२४

(कलम १४ नुसार

प्रत्यक्ष ताबा)**

३ ऑगस्ट, २०२४

(प्रतिकात्मक

ताबा)*

३ ऑगस्ट, २०२४

(प्रतिकात्मक

ताबा)*

3 ऑगस्ट, २०२४

(प्रतिकात्मक

ताबा)*

। आगस्ट, २०२४

(कलम १४ नुसार

प्रत्यक्ष ताबा)*

५ ऑगस्ट, २०२४

(कलम १४ नुसार

प्रत्यक्ष ताबा)**

५ ऑगस्ट, २०२४

(प्रतिकात्मक

५ ऑगस्ट, २०२४

(प्रतिकात्मक

ताबा)**

५ ऑगस्ट, २०२४

(प्रतिकात्मक

ताबा)*

५ ऑगस्ट २०२४

(प्रतिकात्मक

ताबा)**

५ ऑगस्ट, २०२४

(प्रतिकात्मक

ताबा)*

(प्रतिकात्मक

ताबा)**

६ ऑगस्ट, २०२४

(प्रतिकात्मक

ताबा)**

ऑगस्ट, २०२४

फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लि. FEDBANK

नोंदणीकृत कार्यालय : युनिट क्र. 1101, 11वा मजला सिग्नस, प्लॉट क. 71ए. पर्वर्ड, पासपोळी, मंबर्ड-400087

ताबा सचना त्यांनी सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 (2002 चा 54) अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, २००२ च्या नियम असह वाचण्यात येणारया अनच्छेद १३(१२)अंतर्गत बहाल करण्यात आलेल्य अधिकारांचा वापर करीत दि. 21 में 2024 रोजी एक मागणी सूचना पाठवली ज्यात कर्जदार, गहाणदार, सह-कर्जदार आणि जामीनदारः 1) रमेश बाळूँ दाभोळकर (कर्जदार), 2) गीतांजली रमेश दाभोळकर (सह- कर्जदार), 3) आकाश मारुती दाभोळकर (जामीनदार) यांना मागणी सचनेत नमुद केलेल्या कर्ज खाते क्रमांक FEDKGB0HL0520802 मधील दि. 13-05: 2024 रोजी नसार देय रक्कम रु. 21,04,708/- (रुपये एकवीस लाख चार हजार सातशे आठ फक्त) सोबत करराच्या दराने त्यावरील पुढील व्याज तसेच सर्व खर्च शुल्क आणि आनुषंगिक खर्च इ. चा सूचना प्राप्त होण्याच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. कर्जेदार, गहाणदार, सह-कर्जदार आणि जामीनदार सदर रकमेची परतफेड करण्यात असमश् ठाल्याने कर्जदार. गहाणदार. सह-कर्जदार. जामीनदार व सर्वसामान्य जनतेस सचित करण्यात येते की निम्नस्वाक्षरीकार प्राधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 3 सह वाचण्यात येणारया सरफेसी कायद्याच्या अनुच्छेद 13(4) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्य अधिकारांचा वापर करीत दि. **8 ऑगस्ट 2024** रोजी खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **ताबा** घेतलेल आहे. कर्जदार, गहाणदार, सह-कर्जदार आणि जामीनदार व सर्वसामान्य जनतेस याद्वारे सावधगिरीची सचना देण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये आणि अस कोणताही व्यवहार केल्यास तो फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लि. यांच्या कर्ज खाते क्रमांक FEDKGB0HL0520802 मधील दि. 13-05-2024 रोजी नुसार देय रक्कम रु. 21,04,708/-(रुपये एकवीस लाख चार हजार सातशे आठ फक्त) सोबत कराराच्या दराने त्यावरील पुढील **व्याज तसेच सर्व खर्च शुल्क आणि आनुषंगिक खर्च इ.** च्या भागधीन असेल. सदर अनामत मत्ता सोडवन घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात कर्जदारांचे लक्ष सदर

अधिनियमातील अनच्छेद 13 मधील उप-विभाग (8) कडे वेधण्यात येते. अनुसूची-।: तारण ठेवलेल्या मालमत्तेचे वर्णनः फेडफिना कडे जमा केलेल्या स्थावर

मालमत्तेच्या दस्तऐवजाचे तपशील): पुढील मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे, रो हाऊस युनिट क्र. सी मोजमाप क्षेत्रफळ 40.21 चौ. मी. सोंबत त्यावरील बांधकाम प्लॉट क्र 69 संबंधित आर एस क्र 142/10/2 (जना गट क 143/सी) यावर बांधलेले. मौजे पाडळी खर्द ता. करवीर जिल्हा कोल्हापु येथे स्थित, चतःसीमा पढीलप्रमाणे:- पर्वः यनिट क्र. बी, पश्चिमः यनिट क्र. डी, उत्तरः प्लॉट क्र. ९४ ठिकाणः कोल्हापूर (स्वा/-) प्राधिकृत अधिकारी, फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लि. दिनांकः 08/08/2024

सुरक्षेपोटी स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट नं. ११, स्टिल्ट २रा मजला, वैष्णव अपार्टमेंट, बिल्डिंग

बीप विकल तीर्थ टाउनशिप, गट नं.६१, प्लॉट नं.१ ते ९,

नं.१०४ए/१ अंबिका नगर, गाव जळोची, तालुका बारामती

फ्लॅट नं. बी-९, दुसरा मजला, अर्चना अपार्टमेंट, विंग बी, गट नं.११०ए/१, प्लॉट नं.४३, ४५,४६,४७ आणि ४८,

जीवराज नगर जवळ, गाव जळोची, ता. बारामती, जि पुणे

फ्लॅट नं.६, पहिला मजला, श्री साई दत्त, विंग- श्री साई ए,

सर्व्हें नं. २७४/१/ए/१५, कल्पना नगर, तांदुळवाडी रोड

फ्लॅट नं. १०१, तळमजला, अंकुर रेसिडेन्सी, बिल्डिंग सी

गट नं.१४१/१/बी, प्लॉट नं.१, गाव वंजारवाडी, तालुका

फ्लॅट नं.००३, स्टिल्ट फ्लोअर, साई रेसिडेन्सी, विंग बी,

नवीन सर्व्हे नं. ३८८, सीटीएस नं. ३२९१, प्लॉट नं.१०

फ्लॅट नं. १०४, पहिला मजला, हिल व्ह्यू रेसिडेन्सी, इंद्रपुरी

फ्लॅट नं. बी-८०२, ८वा मजला, करण सन कोस्ट, विंग बी, सर्व्हे नं. ५६, रायन इंटरनॅश्नल स्कूल जवळ, मुंबई बंगलोर

रो हाऊस नं. १५, प्लॉट नं. १५, जिजामाता पार्क, सर्व्हे नं.

८०/२/२, संत बाबुदास नगर, गोशाळेच्या मागे गाव व त

फ्लॅट नं.९, तिसरा मजला, मानस प्लाझा, सीटीएस

आणि तालुका फलटण, जिल्हा सातारा.

नं.६४७६बी/१३८, प्लॉट नं.१७८, गोळीबार मैदान, गाव

फ्लॅट क्र.५०२. ५वा मजला. श्रीराम टॉवर्स. बिल्डिंग बी. सर्व्हे

नं. १२६/१, शिंगणापूर रोड, गाव कोळकी, तालुका फलटण,

नं.५२५, गाव च-होली खुर्द, तालुका खेड, जिल्हा पुणे.

फ्लॅट नं.–२०५, दुसरा मजला, एक्सर्बिया आयपेल सिटी, विंग सी२, चाकण, पुणे.

फ्लॅट नं. बी-०२, तळमजला, चंद्रलोक अपार्टमेंट-बी, प्लॉट नं. २, सर्व्हें नं. ५५/१/बी/२/बी/३/बी/२, हसनी

आश्रमाजवळ, कुंभारमाळा रोड, गाव वनलेसवाडी, जि.

आई साहेब बिल्डिंग, सीटीएस नं. २६७/१०,.२६७/११

आणि २६७/१३, गल्ली नं. ४, गाव जयसिंगपूर, तालुका

मिळकत नं. २८०३, गट १९३६/२, गाव शिगाव, तालुका

फ्लॅट नं.४०२, ४था मजला, सृष्टी अपार्टमेंट, आर. एस.

फ्लॅट नं. १०३, पहिला मजला, गॅलेक्सी रेसिडेन्सी, बिल्डिंग

फ्लॅट नं.बी-१, पार्किंग मजला, युगवर्त गृहसंकुल, सीटीएस

नं.४६७/७ए/१/२७, प्लॉट नं.४०, संजीवनी हॉस्पिटलच्या

फ्लॅट नं.७. तिसरा मजला, नीलकमल कॉम्प्लेक्स, सीटीएस नं.४१६ए, ई वार्ड, शाह्युरी, कोल्हापूर सिटी, तालुका व

नं. ४९९/२, प्लॉट नं.९०, गाव इचलकरंजी, तालुका

बी, नवीन सीटीएस नं.१०२२४/२, मिरज, सांगली

मागे, सदर बाजार, तालुका व जिल्हा सातारा.

शिरोळ, जिल्हा कोल्हापुर.

वाळवा, जिल्हा सांगली.

हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर.

कॉलनी, नवीन सर्व्हें नं. ४०६+४०८, सीटीएस नं.७५७९

७५७८, प्लॉट नं. ८४, तळेगाव दाभाडे, पूणे.

गाव आणि ता. बारामती, जि. पुणे.

बारामती, जिल्हा पुणे

तळेगाव दाभाडे, पुणे.

बायपास, बावधन बुद्रुक, पुणे.

फलटण, जिल्हा सातारा.

प्लॉट नं.२९ (क्षेत्रफळ अंदाजे २७९ स्क्रे.मी.) गट

गाव रुई, बारामती

TASTY BITE

TASTY BITE EATABLES LTD.

201/202, Mayfair Towers, Wakdewadi Shivajinagar, Pune - 411005 CIN: L15419PN1985PLC037347,

Website: www.tastybite.co.in, E-mail ID : secretarial@tastybite.com Extract of un-audited financial results for the quarter ended 30 June 2024

		(Amount INR in Million (except per share data)							
		Standalone							
Sr.	Particulars		Quarter ended						
No.		30 June 2024 31 Mar 2024 30		30 Jun 2023	31 Mar 2024				
!		(Unaudited)	Refer note no.2	(Unaudited)	(Audited)				
1	Revenue from operations	852.89	1089.09	1537.42	5403.20				
2	Net Profit for the period before tax	-49.39	33.76	286.33	555.41				
3	Net Profit for the period after tax	-36.94	25.45	213.65	415.17				
4	Total Comprehensive Income for the period	-37.15	32.80	226.84	435.94				
5	Equity Share Capital	25.66	25.66	25.66	25.66				
6	Reserves excluding Revaluation Reserves as at								
- 1	Balance Sheet date				2840.07				
7	Earings Per share of Rs 10/- each (Rs.)								
,	(Not Annualized)								
- 1	Basic	-14.4	9.92	83.26	161.80				
	Diluted	-14.4	9.92	83.26	161.80				
1 The	Notes: 1 The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board of Directors in their respective meetings held on 07 August 2024. 2 The figures for the quarters ended 31 March 2024 represent the difference between the audited figures in respect of								

he figures for the quarters ended 31 March 2024 represent the difference between the audited figures in respec ill financial years and the limited reviewed year-to-date published figures for the nine months ended 31 Decem

2023.
The above financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2016, prescribed under section 133 of the Companies Act 2013 ['the Act') read with relevant rules issued thereunder.

For Tasty Bite Eatables Limited

For Tasty Bite Eatables Limited

Dilen Gandhi **Managing Director** DIN: 10298654

Place : Pune

Date: 7 August, 2024

आस्ति वसुली शाखा : २ रा मजला, आगरकर हायस्कूल बिल्डींग, सोमवार पेठ, पुणे–११ मो. ७०३०९२४०७८ ईमेल : brmgr1453@mahabank.co.in

(ॲपेंडिक्स IV ॲक्ट-रुल ८ (१) अंतर्गत) ज्याअर्थी खाली सही करणार **बँक ऑफ महाराष्ट्रचे** अधिकृत अधिकारी यांनी,

दि सिक्यूरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सब सेक्शन (१२) सेक्शन १३ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या रूल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार **मे. फोबस ॲनिमेशन स्टुडिओज् प्रा. लि. पूर्वीची मे.** फोबस क्रिएशन मिडिया प्रा. लि., जामीनदार श्री. राहुल पी. बक्क्षी, सौ. सुप्रिया बी ठाकोर (संचालक व जामीनदार), श्री. भाविक ए. ठाकोर (संचालक व जामीनदार), सौ. मालती पी. बक्क्षी (जामीनदार) सौ. सुचित्रा अमोल कुलकर्णी (जामीनदार) यांना दि. २७/०५/२०२२ रोजी मागणी नोटीस बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीमध्ये नमूद केलेली, बँकेला येणे असलेली एकूण रक्कम रु. ४,४३,२९,०४३.१९/ – (रुपये चार कोटी त्रेचाळीस लाख एकोणतीस हजार त्रेचाळीस आणि पैसे एकोणीस फक्त) अधिक त्यावरील लागू न केलेले व्याज अशी सर्व रक्कम सदर नोटीस मिळालेल्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत करावी.

कर्जदार तसेच जामीनदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्यामुळे विशेषत कर्जदार तसेच जामीनदार आणि सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३ (४) व रुल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करुन खाली नमूद केलेल्या मालमत्तांचा दि. ०६/०८/२०२४ रोजी प्रत्यक्ष ताबा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार तसेच जामीनदार आणि सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तांसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये, असा व्यवहार केल्यास तो बँक ऑफ महाराष्ट्र, आस्ति वसुली शाखा यांना वर नमूद केलेल्या येणे असलेल्या रकमेच्या अधीन राहील

स्रक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदारांचे लक्ष सदर

कायद्याच्या सब-सेक्शन (८) सेक्शन १३ च्या अंतर्गत तरतुर्दीकडे वेधून घेतले सदर नोटीस ही प्रादेशिक भाषेमध्ये सुद्धा प्रसिद्ध करण्यात येते. कोणत्याही प्रकारच्या

स्पष्टीकरणासाठी मूळ इंग्रजी नोटीस ग्राह्य धरली जाईल.

बॅंकेकडे गहाण असलेल्या आणि बॅंकेने प्रत्यक्ष ताब्यात घेतलेल्या मालमत्तेचा तपशील

१) फ्लॅट नं. ५६, १० वा मजला, ए बिल्डींग, वुडलॅण्ड अपार्टमेंटस्, क्षेत्रफळ ८३४.९६ चौ. फू.+टेरेस ७८.९० चौ. फू (बांधकाम) ज्यात २ बीएचके रुम्स+कव्हर्ड कार पार्किंग नं ए-०७ चा समावेश आहे. क्षेत्रफळ १२.०७ चौ. मी. पढील जमीनीच्या सर्वसामाईक भागावर बांधण्यात आलेले, बिल्डींग ए आणि बी, क्षेत्रफळ ६६४५ चौ. फू. गाव कोथरुड, नोंदणीकरण जिल्हा पुणे, उप जिल्हा हवेली, क्षेत्रफळ ६६४५ चौ. फू. सीटीएस/सर्व्हें नं. ३६/१ए/१ए/१ए/१ आणि १ए/१ए/१ येथे स्थित. चतुःसीमा उत्तरेस : नाला, पूर्वेस : नेहरु हर्बेरियम, पश्चिमेस : स. नं. ३६/१ए/१ए-१बी

२) फ्लॅट नं. ५५, १० वा मजला, ए बिल्डींग, वुडलॅण्ड अपार्टमेंटस्, क्षेत्रफळ ११२६ चौ. फू.+टेरेस ८७.९४ चौ. फू + कव्हर्ड कार पार्किंग नं. ए-०९ सहीत, क्षेत्रफळ १३० चौ. फे. (बांधकाम) ज्यात तीन रुम्सचा समावेश आहे पढील जमीनीच्या सर्वसामाईक रू. पंजयनमा अस्ति । जिल्ला प्राप्ति सामान जाट युक्का जाना स्वासास्य भागावर बांधण्यात आलेले, बिल्डींग ए आणि बी, क्षेत्रफळ ६६४५ ची. फू. गाव कोधरुड, नोंदणीकरण जिल्हा पूणे, उप जिल्हा हवेली, क्षेत्रफळ ६६४५ ची. फू. सीटीएस/सर्व्हे नं. ३६/१ए/१ए/१ए/१ आणि १ए/१ए/१ येथे स्थित. चतुःसीमा उत्तरेस : नाला, पूर्वेस : नेहरु हर्बेरियम, पश्चिमेस : स. नं. ३६/१ए/१ए-१बी दक्षिणेस : रस्ता

3) दुकान नं. ०७ चा सर्वसामाईक भाग, १ ला मजला, वुडलॅण्ड अपार्टमेंटस्, क्षेत्रफळ ५ँ८७ चौ. फू.(बांधकाम) ज्यामध्ये १ रुम्स्चा समावेश आहे पुढील जमीनीच्या सर्वसामाईक भागावर बांधण्यात आलेले. गाव कोथरुड. नोंदणीकरण जिल्हा पणे. उप जिल्हा हुवेली, क्षेत्रफळ ७६०० चौ. फू. +७१४० चौ. मी., आणि सीटीएस/सर्व्हे नं. ३६/१ए/१ए/१ए/१ आणि १ए/१ए/१ येथे स्थित. **चतुःसीमा : उत्तरेस :** नाला, पूर्वेस : कोथरुडचा स. नं. ३६/१ए, पश्चिमेस : कोथरुडचा स. नं. ६१, दक्षिणेस : कोथरुडचा स. नं. ३६/१ए

दिनांक : ०६/०८/२०२४ स्थळ : पुणे

सहाय्यक महाप्रबंधक व अधिकृत अधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्र, आस्ति वसुली शाखा

PUBLIC NOTICE

सुरु करण्यात येईल

स्थानः पुणे

दिनांकः 09.08.2024

मध्य रेल्वे Tender Notice No. PUNE_ELECT_TRD 2024_13 & 15 dated 07.08.2024

वरिष्ठ मंडळ विद्युत अभियंता (कर्षण), पुणे खालील कामांसाठी खुल्या ई-निविदा आमंत्रित करतातः **टी.एन. क्रः 13**. पुणे मंडळातील चिंचवड गुड्स शेडच्या यार्डात किरकोळ

बदला सहीत सुधारणा करण्याच्या संबंधित

विद्युत कर्षण भागाचेकार्य. अंदाजे किंमत

रु. 1,95,71,872.19/- . बोली सुरक्षाः र

2,47,900/-. **टी.एन. क्र: 15**. पुणे मंडळातील

पुणे - मिरज खंडातील लेव्हल क्रॉसिंग गेट

क्रें 31 आणि 33चे इंटरलॉकिंग करण्याच्य

संबंधित विद्युत कर्षण भागा चे कार्य

अंदाजे किंमत: रु. 48,09,939.10/-

बोबोली सुरक्षाः रु. 96,200/-. दोन्ही निविदा

बंद होण्याची तारीख आणि वेळ

11.09.2024 रोजी, 12:00 वा. तपशिलांसाठी

www.ireps.gov.in य

खतरनाक व विस्फोटक सामान के साथ यात्रा करना दंडनीय अपराध है DE-26

सूचना

याद्वीरे सुचित करण्यात येते की पुढील समभाग

प्रमाणपत्रे गहाळ झाल्याची किंवा हरविल्याची किंव

चोरी गेल्याची सचना देण्यात आलेली अस-

समभागधारक / दाँबेकऱ्यांनी कंपनीकडे ड्युप्लीके

समभाग प्रमाणपत्रे जारी करण्यासाठी अर्ज केलेल

आहे : मे बजाज फायनान्स लिमिटेड यांच्य

पुस्तकांमधील व्ही फिलिप अब्राहम यांचे नावे

असलेले लेजर फ़ोलिओ BFL0027211

अंतर्गत सर्व समाविष्ट विशिष्ट क्र. 269072321

538433770 असलेले 1000 समभागांसार्

समभाग प्रमाणपत्र क्र. 658297 आणि 717052.

संदर्भात कोणताही दावा असल्यास त्यांनी तो दाव

कंपनीच्या निबंधक आणि हस्तांतर एजंट म्हणजे

केफीन टेक्नोलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, सेलेनिय

टॉवर बी. प्लॉट क्र. 31-32. गाचीबोवली. वित्तीर

जिल्हा, नानाक्रमगुडा, हैदराबाद 500032 सदर सूचन

प्रकाशित होण्याच्या दिनांकापासन 15 दिवसांचे आत

लेखी दाखल करावा, त्यानंतरं कोणत्याही दाव्याव विचार करण्यात येणार नाही आणि कंपनीद्वो डुयुप्लीकेट समभाग प्रमाणपत्रे जारी करण्याची प्रक्रिय

कुणाही व्यक्तीचा वरील समभाग प्रमाप

538433271

भागधारकाचे नाव

व्ही फिलिप अबाहम

संकेतस्थळाला भेट द्या.

NOTICE is hereby given for the information of public that Mr. Abhay Kumar Mathur, Mrs. Renuka Abhay Mathur and (Late) Mr. Kanwar Chand Mathur had jointly purchased Plot No. 157 (in words, One Hundred Fifty Seven) admeasuring 3008.51 sq.ft. i.e. 279.5 sq.mtrs. bearing Survey No. 215/1A/Plot No. 157 from the joint layout of S. Nos. 215/1, 218, 219 & 277/1 within the jurisdiction of Sub Registrar Haveli, Pune, and now within the local limits of Pune Municipal Corporation, Pune, in 1996-97. Mr. Kanwar Chand Mathur passed away in Canada on 01/01/2014 and his share in the said plot was inherited by his only surviving legal heirs Mr. Abhay Kumar Mathur (son) and Mrs. Alpa Mathu (daughter). Mrs. Alpa Mathur subsequently released her undivided share in the said plot to her brother Mr. Abhay Kumar Mathur vide a Release Deed that was registered in the office of Sub-Registrar Haveli No. 10. Thus Mr. Abhay Kumar Mathur and Mrs. Renuka Abhay Mathur, who are now residing in Canada become owners of 2/3 and 1/3 undivided share, respectively, in the said plot thereby becoming exclusive owners with actual possession of the said plot. and are members of the society known as "Indraprastha Cooperative Housing Society Limited (Phase 1)" having Registration no. PNA / PNA / (4) / HSG / (TO) 7539 / 2005-2006, dt- 25/11/2005. They have conveyed their intention to sell and transfer the said Plot to my client. Any person, bank, financial institution having any claim, right or interest or charge of any nature on the said plot by way of sale exchange, mortgage, charge, easement, gift, trust, inheritance, lease, lien or otherwise are hereby requested to inform the undersigned in writing, together with supporting documents in evidence within 7(seven) days from the date of publication of this notice, at the address given below, failing which the transaction will be proceeded further without reference to any such right, claim or demand, if any, which shall be deemed to have been waived or abandoned.

Pune, Dated: 07/08/2024

RAHUL RAMESH DESHPANDE **ADVOCATE**

Flat No. 103, First Floor, Atul Nagar A/3 Building Society Ltd Atul Nagar, Warje, Pune 411058. M.: +91 9518523295 / 9422332185

सीएसबी बँक लिमिटेड S CSB Bank CIN: U65191KL1920PLC000175

CIN : 065191KL1920FLC000175 कंपोरिट ऑफिस, सियोव सेंट, आयथेसी मध्यत हरिलजवळ, सहार रोड, अंधेरी पूर्व, मुंबई - 400099 फोन : 022-69808617 ई-मेल : westernzone@csb.co.in

सर्फेसी कायद्याच्या कलम 13 (2) अंतर्गत मागणी सूचना

अल, 1. में, कुटे सन्स फ्रेश डेअरी प्रा. लि. (पूर्वी चे में. तिरुमक्का फ्रेशरा डेअरी फार्म्स प्रायवहेट लिमिटेड) एस. क. 406 ऑण 407, निर्भोर पोस्ट, सुधवी लालुका फलाव्या, सातात, महाराष्ट्र: 41552.3. 2. सी. अर्चना सुरेश कुटे, श्री. सुरेश जानोबासव कुटे यांची पत्ती - कक्ष क्लॉब सेंटर, हिरालाल चौक, बीड, महाराष्ट्र: 431122 3. कुटे सन्स डेअरी लिमिटेड (पूर्वीचे में. तिरुमाझा डेअरी लिमिटेड) कार्योवन क्रमांक एस. क्र. 406 ऑणि 407, निर्मोर,

भेर्ट सुखडी, वालुको फलारण स्तेतारा : 415523, महाबष्ट्र 4. श्री. सुरक्षा ज्ञानोवायव कुटे, श्री. ज्ञानोवायाव कुटे यांचा मुलगा, राज क्लॉप सेस्ट, हियलाल चौक, बीड, महायष्ट्र -431122 5. में, तिकसका अंद्रिक रिफानस्य प्रायद्धेट लिगिटेड, ला 1 : एस क. 15-एए- 2, मोची पिपळ्याव रोड, बीड, महायष्ट्र -431122, ता 2 : 1207, 12 वा मजला, पॅसिफिक, प्लॉट क्रमॉक 229, सेक्टर 13 , खारवर, नवी मुंबई, फनवेल, महायष्ट्र 410210. ाम्हास मंजर केलेल्या पत सविधेअंतर्गत सीएसबी बँक लि. पर्वीची दि कॅथोलिक सिस्यिन बँक लि.. मॉर्केट यार्ड पणे जाख

पुन्तित ने पूर्व कारात्या पत्र सुन्य उच्चारा सार्व्या पक्त का उ., पूर्वाया दि कथालक सिलिय कर है. नाहित याउ पूर् योज पुर्वेल व्याजासक **30.06.2024 रोजी प्रमाणे क**. 33,**60,53,66.20 (रुपये तेहतीय कोटी साठ लाख जेपक हता.** स**सार्य बासष्ट फक्त**) ही सक्षम तुम्ती देव आसत. बेकेच्या देणींची पर्तफेड करुयात तुमच्याकडून कसूर झाल्यामुळे खाल्याचे 17.06.2024 रोजी एमपीए क्रपून वर्गीकृत करण्यात आले आहे. राजा ए/डीद्रारे समस्त्री कावच्च 2002 च्या कलम 13. (2) भंतर्गत दिनांकित 12.07.2024 आमच्याकडून तुम्हास सूचना पाठविण्यात आली होती, आणि जर तुम्ही या सूचनेच्या 60 मांच्या आत पदील व्याज व खर्चामह उक्तणांची परतफेंड करण्यात अग्रमर्थ उग्लात तर बँक खाले वर्षचाच्या जाज कुला क्या व खालाक राज्याचा स्तरकार करिया जाया रहाता, ति वस्त्र खाला पारेस्टरा वर्षका वात्री तुमच्याकटूर्न देवे असलेल्या सुरक्षा व्याजाची असलवाजाची अंमलवजावणी करेल : अ) पुढोल तारण असलेले मोजमाप 25000 ची.मी. औद्योगिक जमीन सोवत प्लोट आणि वंत्रसामग्रीसह यांचे खंड व

पुढ़ोला वारण अस्तिला भाजमार्थ 25000 था.मा. अद्यागान्य जमान सावव प्लाट आण वत्रसामग्रस्त याथ खड व वृत्युक्त हैं वह ता 2004, 1203 आणि 304, जायबंडिं खालाया, ता. पायडीं, जि.- अस्पदनगर, फ्रेंस एन नैचरल डेअरी फार्म प्रा. लि. पूणे यांच्या मालकोचे आणि प्रवर्तक संचालक. पुढ़ोल तारण अस्तिले पोजमात्र 6500 ची.मी. खूली जमीनचे खंड व तुकत्ते, आर.एस. क्रमांक 53/1 (भाग), तिरुमला मुख्ड कार्यालावाच्या माने, स्टेट बंक ऑक इंडियाजवळ, बेंड, कुला वेंड, ब्रिस्तवाई, जि.- बीड, श्री स्ट्रेश कुट बांच्या मालकोचे. पुढ़ोल जमिनोचे सर्व खंड आणि तुकड़े, जमीन संबंधित एस. क्रस. 44, प्लॉट क्र. ए, बी, बी.गू. सी. आणि डी, . १पंचायत क्र. - 6932, 6746, 6757, 6929, 6931 (नवीन क्रमांक), बहिरवाडी, बीड कुलां रोड, बहिरवाडी

प्राम्भचायतं क्र. 6932, 6746, 6757, 6929, 6931 (नवान क्रमाक), बाहरवाडा, बाड कुला राड, बाहरवाडा, जिल्हा बाहर को सुध्य के योध्या मालकोचे.

गुम्हास भाविक्यात आलेली दिनोकत 12.07.2024 ग्रेजीची सुचना पोचवणी न होताच पता आली आहे, यामुळे आम्हास ते सुचन प्राप्त अभित्र कम्यास भाव पात्र कहिल्ला दागित्वाचे विम्रोचन करणाकी प्राप्त वर्षेल कम्यास भाव पहले आहे. तुम्हास स्व सुचनेच्या 60 दिवसाच्या आत वर नमूद केलेल्या दागित्वाचे विम्रोचन करणाकी थाइतर वर्षेल कम्यास क्रांत समाचित्र करणाकी साम क्रांत सम्य अत्यास क्रेल कारावाद्या कराने 13 (13) च्या अनुसार मुम्हास पूर्वीक सुचीत क्रांत क्रांत वर्षेत कम्यास क्रांत क देनांक : 09.08.2024, ठिकाण : मुंबई

स्वा./- पाधिकत अधिकारी, सीएसबी बँक लिमिटेड

SENKEI

Enkei Wheels (India) Limited

Regd. Office: Gat 1425, Village Shikrapur, Tal. Shirur, Pune - 412 208. Tel No.: (02137) - 618700 Fax No.: (02137) - 618720 Email: secretarial@enkei.in Website: www.enkei.in CIN: L34300PN2009PLC133702

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER AND HALF YEAR ENDED JUNE 30, 2024

(₹ In Million)

		Standalone Results								
Sr.	B. distant	Fo	r the Quarter End	led	For the Six n	Year Ended				
No.	Particulars	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	30.06.2024	30.06.2023	31.12.2023			
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited			
1	Total income from operations (Net)	1,993.32	2,216.14	1,766.93	4,209.46	3,091.26	7,161.37			
2	Net Profit /(Loss) for the Period (before Tax before Exceptional & Extra-ordinary items)	(21.96)	141.46	123.31	119.50	57.81	160.52			
3	Net Profit /(Loss) for the Period before tax (after Exceptional & Extraordinary items)	(21.96)	141.46	123.31	119.50	57.81	160.52			
4	Net Profit /(Loss) for the Period after tax (after Exceptional & Extraordinary items)	13.13	88.69	80.40	101.82	36.39	116.95			
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	13.07	89.08	77.83	102.15	33.62	120.10			
6	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs.5/- each)	89.87	89.87	89.87	89.87	89.87	89.87			
7	Total Reserves (excluding Revaluation Reserve)		-			-	2,242.54			
8	Basic and Diluted Earnings Per Share (of Rs.5/- each)									
(i)	Basic :	0.73	4.93	4.47	5.66	2.02	6.51			
(ii)	Diluted:	0.73	4.93	4.47	5.66	2.02	6.51			

- 1. The above is an extract of the detailed format of unaudited financial results for the quarter and half year ended June 30, 2024 filed with BSE Ltd. under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the said quarter is available on the website of BSE Ltd. at www.bseindia.com and company's website at www.enkei.in.

 2. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on August 07 2024.
 - For Enkei Wheels (India) Limited

Sd/-Kenjiro Hama Managing Director

DIN: 10516270

Place: Shikrapur, Pune Date: August 07 2024

कुरणे विड्ठल बाळकृष्ण आणि कु.कुरणे तेजस्विनी विड्ठल ६ ऑगस्ट, २०२४ प्लॉट क्र. १५ एरिया क्षेत्रफळ अंदाजे ११९.६५ स्क्ने.मी. देय रू. ९,५२,४८५/-१९ ऑगस्ट, (दक्षिणेकडील क्षेत्रफळाच्या बाहेरील भाग क्षेत्रफळ अंदाजे ३१ जुलै, २०२३ पर्यंत 2023 (प्रतिकात्मक ३२२.९० स्क्रे.मी.) आणि त्यावरील बांधकाम क्षेत्र (बिल्टअप ताबा)*' एरिया) क्षेत्रफळ अंदाजे ८२ स्क्ले.मी., गट नं. ४८९, मिळकत नं० १०२९, एस टी कॉलनी जवळ, गाव गिजवणे, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. श्री. वरुटे जयंत बंडोपंत ६ ऑगस्ट, २०२४ प्लॉट नं. १२ (दक्षिणेकडील अर्धा भाग), आर एस नं. १०४२ 23 देय रू. २.१७.४०४/-२० जुलै, बी/५ ए, कसबा करवीर, कन्हेरकर नगर जवळ, कोल्हापूर. २०१६ ३१ मे, २०१६ पर्यंत* (प्रतिकात्मक ताबा)** श्रीमती नायक शमा विट्ठल आणि २१ फेब्रुवारी, ६ ऑगस्ट, २०२४ फ्लॅट नं.टी.एफ-८, तिसरा मजला, करण हाईट्स अपार्टमेंट, देय रू. १८,७३,५६१/-सीटीएस नं. २२/२०. सरदार कॉलनी, ताराबाई पार्क श्री. नायक विव्रल देविदास ३१ जानेवारी, २०२४ २०२४ (प्रतिकात्मक पितळी गणपती परीसर, ई वॉर्ड कोल्हापूर. पर्यंत* ताबा)**

*देय दिनांकापर्यंत होणारे इतर खर्च, शुल्क, व्याज लागू .

तथापि, संबंधित कर्जदार/कायदेशीर वारस/कायदेशीर प्रतिनिधी यांनी कर्जाच्या रक्कमांची परतफेड केली नसल्यामुळे याद्वारे विशेष करून संबंधित कर्जदार/कायदेशीर वारस/कायदेशीर प्रतिनिधी यांना आणि जनसामान्यांना सूचना देण्यात येते की, खाली सही करणाऱ्यांनी वरील कायद्याच्या कलम १३(४) नुसार व सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियमांपैकी नियम क्र. ८ नुसार त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून वरील वर्णन केलेल्या मालमत्तेचा ** ताबा वर उल्लेखित तारखेला घेतला आहे. या नोटीसीद्वारे विशेषतः संबंधित कर्जदार/कायदेशीर वारस/कायदेशीर प्रतिनिधी यांना आणि जनसामान्यांना सूचित करण्यात येते की, वरील नमूद केलेल्या मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार

करू नये. अशाप्रमाणे कोणताही व्यवहार केला गेलाच तर संबंधित मालमत्तेवर एचडीएफसी बँक लिमिटेड यांचा वरील उल्लेख केल्याप्रमाणे कर्जाचा बोजा असेल. सदर कर्जदार/कायदेशीर वारस/ कायदेशीर प्रतिनिधी यांना सुरक्षेपोटी मालमत्तेवरील गहाण सोडविण्यासाठी सदर कायद्याच्या कलम १३ पोटकलम ८ मध्ये नमूद केलेल्या मुदतीकडे लक्ष आमंत्रित केले आहे. पंचनाम्याची प्रत आणि वस्तूंची सविस्तर यादी (जर असल्यास) निम्नस्वाक्षीकाराकडे उपलब्ध आहे, तसेच वर सांगितलेले कर्जदार/कायदेशीर वारस/कायदेशीर प्रतिनिधी यांना संबंधित प्रत

कोणत्याही कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत घेऊन जाण्याची विनंती करण्यात येत आहे. टीपः ही सूचना ९ ऑगस्ट, २०२४ रोजी फिनानसियल एक्सप्रेस एडिशन आणि लोकसत्ता एडिशन येथे प्रकाशित झाली आहे.

विकाण: पुणे, बारामती, सातारा, सांगली, कोल्हापूर दिनांक: ९ ऑगस्ट, २०२४ शाखा : एचडीएफसी बँक लि., ऑफिस नं. ६०१ ते ६०८, सहावा मजला, गोदरेज इटर्निया सी, विंग बी, वाकडेवाडी, शिवाजीनगर, पुणे ४११००५. रजि. ऑफिस : एचडीएफसी बँक लि., सेनापती बापट मार्ग, लोवर परेल (वेस्ट), मुंबई ४०००१३.

एचडीएफसी बँक करिता ०२० २५५०५०००

प्राधिकत अधिकारी

सही / -



Abbott India Limited

CIN: L24239MH1944PLC007330 Regd Office: 3. Corporate Park, Sion-Trombay Road, Mumbai - 400 071 Tel No.: 022-5046 1000/2000

Email Id: investorrelations.india@abbott.com Website: www.abbott.co.in

Extract of Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2024

(₹ in Crores except earnings per share)

			Quarter ended			
Sr. No.	Particulars	June 30, 2024	March 31, 2024	June 30, 2023	March 31, 2024	
		Unaudited	Audited	Unaudited	Audited	
1	Total Income from Operations	1,624.94	1,519.78	1,535.00	6,097.18	
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	437.22	389.68	390.49	1,617.75	
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	437.22	389.68	390.49	1,617.75	
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	328.01	287.06	290.24	1,201.22	
5	Total Comprehensive Income for the period [comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	328.02	284.36	291.15	1,201.24	
6	Equity Share Capital	21.25	21.25	21.25	21.25	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of previous year	-	-	-	3,677.64	
8	Earnings Per Share ₹ (Face value of ₹ 10/- each) (not annualised except for the year ended March)					
	Basic:	154.36	135.09	136.58	565.28	
	Diluted :	154.36	135.09	136.58	565.28	

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange website at www.bseindia.com and on the Company's website at www.abbott.co.in.

> For and on behalf of the Board of Directors of **Abbott India Limited**

> > **SWATI DALAL** Managing Director DIN: 01513751

⊗ENKEI

Enkei Wheels (India) Limited

Regd. Office: Gat 1425, Village Shikrapur, Tal. Shirur, Pune - 412 208 Tel No.: (02137) - 618700 Fax No.: (02137) - 618720 Email: secretarial@enkei.in Website: www.enkei.in CIN: L34300PN2009PLC133702

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR QUARTER AND HALF YEAR ENDED JUNE 30, 2024

/ ₹ In Million\

		Standalone Results							
Sr.		Fo	r the Quarter End	led	For the Six n	Year Ended			
No.		30.06.2024	31.03.2024	30.06.2023	30.06.2024	30.06.2023	31.12.202		
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
1	Total income from operations (Net)	1,993.32	2,216.14	1,766.93	4,209.46	3,091.26	7,161.37		
2	Net Profit /(Loss) for the Period (before Tax before Exceptional & Extra-ordinary items)	(21.96)	141.46	123.31	119.50	57.81	160.52		
3	Net Profit /(Loss) for the Period before tax (after Exceptional & Extraordinary items)	(21.96)	141.46	123.31	119.50	57.81	160.52		
4	Net Profit /(Loss) for the Period after tax (after Exceptional & Extraordinary items)	13.13	88.69	80.40	101.82	36.39	116.9		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	13.07	89.08	77.83	102.15	33.62	120.1		
6	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs.5/- each)	89.87	89.87	89.87	89.87	89.87	89.8		
7	Total Reserves (excluding Revaluation Reserve)					-	2,242.54		
8	Basic and Diluted Earnings Per Share (of Rs.5/- each)								
(i)	Basic :	0.73	4.93	4.47	5.66	2.02	6.5		
(ii)	Diluted:	0.73	4.93	4.47	5.66	2.02	6.5		

Place: Shikrapur, Pune

Date : August 07 2024

- The above is an extract of the detailed format of unaudited financial results for the quarter and half year ended June 30, 2024 filed with BSE Ltd. under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the said quarter is available on the website of BSE Ltd. at www.bseindia.com and company's website at www.enkei.in.
- 2. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on August 07 2024.

For Enkei Wheels (India) Limited

Sd/-Kenjiro Hama Managing Director DIN: 10516270

Place: Mumbai

Date: August 7, 2024

BHAGERIA INDUSTRIES LIMITED

(CIN: L40300MH1989PLC052574)

Regd.Office: 1002, 10th Floor, Topiwala Centre, Off S.V. Road, Goregaon (W), Mumbai 400 062. Phone: +91-22-4043 6666, Fax: +91-22-4043 6662, Email id: info@bhageriagroup.com Website: www.bhageriagroup.com

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30,2024

							Rs.in la	khs (Except fig	gures of EPS)
			Stand	alone					
Sr.	Particulars		Quarter ended		Year ended	Quarter ended			Year ended
No.		30-06-2024 31-03-2024 30-06-2023		31-03-2024	30-06-2024	31-03-2024	30-06-2023	31-03-2024	
		(Unaudited)	(Refer Note 2)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Refer Note 2)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from operations (net)	11,716.54	18,690.13	10,105.41	51,182.03	11,718.10	18,628.71	10,105.48	51,121.13
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	831.35	1,040.22	145.93	2,735.85	803.73	958.77	141.27	2,626.27
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	831.35	1,040.22	145.93	2,735.85	803.73	958.77	141.27	2,626.27
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)"	608.84	718.33	129.11	1,962.40	581.23	636.88	124.45	1,852.82
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	613.72	716.70	131.16	1,942.92	586.10	635.25	126.51	1,833.34
6	Equity Share Capital	2,182.21	2,182.21	2,182.21	2,182.21	2,182.21	2,182.21	2,182.21	2,182.21
7	Reserve (excluding revaluation reserve as shown in the Balance Sheet of Previous Year)	-	-	-	49,765.55	-	-	-	50,061.50
8	Earning Per Share (Face Value of Rs.5/- each) (Not to be annualized)								
	1. Basic :	1.40	1.65	0.30	4.50	1.36	1.55	0.29	4.37
	2. Diluted :	1.40	1.65	0.30	4.50	1.36	1.55	0.29	4.37

Notes:

- 1 The Unaudited Financial Result for the quarter ended 30th June, 2024 have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at the meeting held on 07th Aug. 2024. The Statutory Auditors of the Company have carried out "Limited Review" of the above results as per Regulation 33 of the SEBI [Listing Obligation and Disclosure Requirements]
- 2. The figures for the quarters ended on 31st March, 2024 are the balancing figures between audited figures for the full financial year and published year to date figures up to the third quarter of the
- 3. The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchanges website (www.bseindia.com and www.nseindia.com) and on Company's website (www.bhageriagroup.com)

For Bhageria Industries Limited

Suresh Bhageria Chariman DIN : 00540285

(₹ in million)

Consolidated

Place : Mumbai

Date: 07.08.2024

KHADIM

KHADIM INDIA LIMITED

Registered Office: 7th Floor, Tower C, DLF IT Park, 08 Major Arterial Road, Block -AF, New Town (Rajarhat) Kolkata -700156, West Bengal, India Website: www.khadims.com

Tel No: +91 33 4009 0501; Fax No: +91 33 4009 0500 e-mail: compliance@khadims.com CIN: L19129WB1981PLC034337

Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the guarter ended 30th June, 2024

Standalone

	SI. No.	Particulars	3 months ended 30th June, 2024	12 months ended 31st March, 2024	Corresponding 3 months ended 30th June, 2023	3 months ended 30th June, 2024	12 months ended 31st March, 2024	Corresponding 3 months ended 30th June, 2023
	1.	Total Income from Operations	1,538.93	6,149.04	1,579.80	1,538.93	6,149.04	1,579.80
		Net Profit for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	9.10	82.56	22.20	9.05	82.19	22.19
		Net Profit for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	9.10	82.56	22.20	9.05	82.19	22.19
	4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	6.55	63.16	16.46	6.50	62.78	16.45
г	_							

2. 3. Total Comprehensive Income for the period 6.24 6.20 [Comprising Profit for the period (after tax) 61.93 16.99 61.55 16.98 and Other Comprehensive (Loss) / ncome (after tax)] **Equity Share Capital** 182.98 181.34 179.70 182.98 181.34 179.70 Reserves (excluding Revaluation Reserve) 2,216.44 2.214.73 Earnings per equity share (of₹10/- each) 0.36 3.51 0.92 0.36 3.49 0.92

 Basic (₹) Diluted (₹)

The above is an extract of the detailed format of Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on 8th August, 2024. The full format of the Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results are available on the Company's website (www.khadims.com) and on the websites of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com)

Place: Kolkata Date: August 08, 2024

For and on behalf of the Board of Directors Siddhartha Roy Burman Chairman & Managing Director DIN: 00043715

Sicagen India Limited

CIN: L74900TN2004PLC053467 Regd. Office: 4th Floor, SPIC House, No.88, Mount Road, Guindy, Chennai - 600032. Website: www.sicagen.com E-mail: companysecretary@sicagen.com Phone: 044 4075 4075.

Sicagen

EXTRACT FROM THE STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2024

	(RS IN Lakns	except for earnings	per snare data
Particulars	Quarter ended 30.06.2024 (Unaudited)	Quarter ended 30.06.2023 (Unaudited)	Year ended 31.03.2024 (Audited)
Total Income from Operations (Net)	23226	16643	79545
Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and Extra Ordinary Items)	639	505	1384
Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and Extra Ordinary Items)	639	505	1384
Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and Extra Ordinary Items)	480	380	1052
Other Comprehensive income	1616	804	1197
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	2096	1184	2249
Equity Share Capital	3957	3957	3957
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)			42010
Earnings per share (excluding OCI) (of Rs.10/- each) (not annualised): Basic and Diluted	1.21	0.96	2.66

Note: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the Compan

2. Additional information on the Unaudited Standalone Financial results pursuant to Regulation 47 (1) (b) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (₹ in Lakhs)

Quarter ended Quarter ended Year ended 30.06.2023 31.03.2024 **Particulars** 30.06.2024 Total Income from operations 15255 11335 47696 Profit before tax and Exceptional Items 1108 554 Profit before tax after Exceptional Items 492 1215 Profit after tax 413 367 885 On behalf of the Board

For Sicagen India Limited Date: 07.08.2024 Whole Time Director



[Regd. Office: Unit VIII, Plot 7, Bhoinagar, Bhubaneswar - 751012 (Odisha)] Tel: (0674) 2396930, E-mail: paper@opilbbsr.com

CIN: L21011OR1936PLC000117 Statement of Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June. 2024

Statement of Shaddited I manicial Results for the Quarter ended 30th June, 2024							
					(₹ In lacs)		
SI. No.	Particulars	30-06-2024 (Unaudited)	Quarter Ende 31-03-2024 (Audited)	d 30-06-2023 (Unaudited)	Year Ended 31-03-2024 (Audited)		
1	Total income from operations	23,828.83	24,236.57	24,327.37	83,194.35		
2	Profit / (Loss) Before Tax	(996.10)	(1,393.62)	4,983.58	1,376.01		
3	Net Profit / (Loss) for the period	(641.58)	(641.89)	3,218.47	622.53		
4	Other comprehensive income not to be reclassified						
	to profit & loss in subsequent periods (net of tax)	9,509.27	299.28	8,374.28	11,821.17		
5	Total comprehensive income / loss (3+4)	8,867.69	(342.61)	11,592.75	12,443.70		
6	Paid-up equity share capital (face value per						
	share : Re.1/-)	2,121.96	2,121.96	2,121.96	2,121.96		
7	Other Equity				1,59,776.34		
8	Earning per Equity Share of face value of Re.1/- each (Not annualised)						
	Rasic & Diluted	(0.30)	(0.31)	1 52	0.29		

Notes:

- 1. The above financial results were reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 8 August 2024. These financial results have been subjected to limited review by the Company's Statutory Auditors, as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclousure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com/www.nseindia.com) and Company's website (www.orientpaper.in).

By Order of the Board for ORIENT PAPER & INDUSTRIES LIMITED

(Ashwin J. Laddha)

Managing Director & CEO (DIN: 09538310)















Kolkata





August 08, 2024





